

June 13, 2022

To,

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,
Mumbai- 400 001

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai- 400 051

Scrip ID-540025

Scrip Code-ADVENZYMES

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper publication of Notice of Equity Shareholders of the Company

Pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), please find enclosed copy of the newspaper publication of 'Notice of Equity Shareholders of the Company regarding transfer of Unclaimed dividend/ Shares to the Investor Education & Protection Fund ("IEPF")', published in The Free Press Journal and Navshakti on June 13, 2022.

Kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,
For **Advanced Enzyme Technologies Limited**

Sanjay Basantani
Company Secretary and Head-Legal

Encl: As above

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra
Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube:
अप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which the Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM GORAKHNATH GANPATI JADHAV TO GORAKH GANPATI JADHAV, AS PER DOCUMENTS CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM DAMYANTI MAHESH BHADRA TO DAMAYANTI MAHESH BHANUSHALI, AS PER DOCUMENTS CL-110A

I HAVE CHANGED MY NAME FROM HIRENKUMAR TULSHIDAS PATEL TO HIREN TULSHI PATEL AS PAR AADHAR CARD NO- 519516542580 DATED, 11/06/2022 CL-116

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED SHABBI MOHAMED IBRAHIM TO MOHAMMED SHABBI IBRAHIM SHAIKH AS PER DOCUMENTS, CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. NARGES ISMAIL SHAIKH TO MRS. NARGIS SHADAB SAYED AS PER DOCUMENTS. CL-120 B

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED ARIF HAJI DAWOOD TO RESHAMWALA MOHD ARIF HAJI DAWOOD AS PER DOCUMENTS. CL-120 C

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM HARISH KUMAR DOBHAI TO MY NEW NAME HARISH YOGESHWARPRASAD DOBHAI AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2234806) CL-133

I PREETI JASMIN DOSHI HAVE CHANGED MY NAME FROM PRITIBEN RAJNIKANT SHAH TO PREETI JASMIN DOSHI AS PER AADHAR NO. 9863 6867 2301. CL-340

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RAHMAN HABIB SUNASHRA TO ABDUL REHMAN HABIB SUNASARA AS PER AADHAR CARD NUMBER 2110 7277 0184. CL-328

I HAVE CHANGED MY NAME FROM MAKNUJA FAISAL AKBAR TO FAISAL AKBAR MAKNUJA AS PER AADHAR CARD NUMBER 2808 4942 0236. CL-928 A

I SHAIKH MOHAMMED MUSTAFA MOHAMED MUNAF HAVE CHANGED MY NAME TO MOHAMED MUSTAFA MOHAMED MUNAF SHAIKH VIDE ADHAR NO. 6379 3870 9127 CL-157

NOTICE

Mr. Madhusudan Umraishi Shah, a Member of the Daffodil Mahindra Gardens Co-operative Housing Society Ltd. having address at 45/A, S.V. Road, Goregaon (West), Mumbai- 400 104 and holding Flat No.2 on the Sixth Floor of Wing "B-4" [Flat No. B-4(62)] in the building of the society, died on 28-09-2021.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.30 A.M. to 06.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Daffodil Mahindra Gardens Co-operative Housing Society Limited
Sd/-
Hon. Secretary

Place : Mumbai.
Date : 13/06/2022.

PUBLIC NOTICE

BASF INDIA LTD
Registered Office : The Capital, 1204 - C, 12th Floor, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai, Maharashtra, 400051
Notice is hereby given that the shares Folio No.B9R0107531, for 16 Equity shares bearing Distinctive No(s) 24332280 To 24332295 standing in the name of Late Rasila Nandkumar Bhakta in the books of M/S BASF INDIA LTD, has been lost / mislaid / destroyed and the advertiser has / have applied to the company to issue of duplicate shares certificate(s) in lieu thereof. Any person who has claim on the said shares should lodge such claims with the company at its Registered Office within 15 days from the date; else, the Company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation.
Place : Mumbai
Date : 13/06/2022
Name of the Shareholder
Mr Ashish Nandkumar Bhakta
4-B, Floor-4, Plot-87, Jeevan Nivas, Khan Abdul Gaffar Khan Marg, Worli Colony, Mumbai-400 030,
Mobile No.9819854968,
Email:bhaktfamilyoffice@gmail.com

Possession Notice (For Immovable Property) Rule 8-(1)				
Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infinitive Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the Borrower/Co-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(14) of the said Rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (6) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale to transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further steps shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets.				
Name of the Borrower(s) Co-Borrower(s)	Description of the Secured Asset (Immovable Property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession
Mr. Shantaram Harishchandra Trilok, Mrs. Savendipati Trilok, Mr. Jyoti, Mrs. Shantaram Trilok (Prospect No 723202)	All that piece and parcel of: Flat No 304, area measuring 434 Sq. Ft., 3RD Floor, C-Wing, Village Devgiri, Panthuranghi Palace, Mumbai, Thane, 421401, Maharashtra, India	Rs.9,35,501/- (Rupees Nine Lakh Thirty Five Thousand Five Hundred and One Only)	08-Jun-2022	08-Jun-2022
Mr. Rajnath Ropannath Jaiswar, Mrs. Sunita Rajnath Jaiswar (Prospect No 822553 and 942525)	All that piece and parcel of Flat No. 103, measuring 422 sq. ft., on the 1st Floor, in the Building No. 9 known as 'Yog Nivasee' complex known as 'Pati Prayash' bearing Survey No. 39A, O. G. Hissa No. 1 (Part), New Hissa No. 1-A, situated at Vill. Jaiswar, Tal. Ambarnath, Thane, 421502, Maharashtra, India	Proposed No. 777128 is Rs.13,71,724/- (Rupees Thirteen Lakh Seventy One Thousand Seven Hundred Twenty Four Only) and vide Prospect No. 942525 is Rs.4,68,134/- (Rupees Four Lakh Sixty Eight Thousand One Hundred Thirty Four Only)	11-Mar-2022	09-Jun-2022
Mr. Vikas Vaman Pagare, Mrs. Mohini Vikas Pagare, Mr. Vaman Mogal Pagare (Prospect No 822553 and 918521)	All that piece and parcel of: Flat No 105 On 1st Floor, Wing C, Area Measuring 30.24 Sq. Mtrs., Evergreen Residency, Village Badliapur Gaon, Tal. Ambarnath, Thane, 421503, Maharashtra, India	Rs.11,28,083/- (Rupees Eleven Lakh Twenty Eight Thousand Eighty Three Only) vide Prospect No. 942525 and Rs.3,51,639/- (Rupees Three Lakh Fifty One Thousand Six Hundred Thirty Five Only) vide Prospect No. 918521	19-Mar-2022	09-Jun-2022
Mr. Rafiq Rehman Shaikh, Mrs. Mumtaz Rafiq Shaikh (Prospect No. 8180968 and 921114)	All that piece and parcel of Flat No. 201, Admeasuring 42.60 Sq. Mtrs., On The 2nd Floor, Wing 'C-1', Building No. 6 in Kotak Builders' Golden Eye Project Bearing Survey No. 394 And 395 Situated At Vill. Shirgaon, Tal. & Dist. Palghar, 401404, Maharashtra, India	Prospect No. 819098 is Rs.21,85,680/- (Rupees Twenty One Lakh Eighty Five Thousand Six Hundred Eighty Only) and vide Prospect No. 921114 is Rs.2,25,785/- (Rupees Two Lakh Twenty Five Thousand Seven Hundred Eighty Five Only)	03-Feb-2022	09-Jun-2022
Mrs. Manisha Chandrabhan Hivale, Mr. Charles Samuel Bandari, Manisha Talwar (Prospect No. IL10109112)	All that piece and parcel of 405, Floor No. 4, area measuring 20.97 Sq. Mtrs., Bldg A4, Prem Narayan Residency, At Post Agaoan, Opp. Agaoan Rly. Stn., Mumbai-Nasik Highway, Shajapur Dist. Thane, Maharashtra-401063.	Rs.11,24,732/- (Rupees Eleven Lakh Twenty Four Thousand Seven Hundred Thirty Two Only)	21-Feb-2022	09-Jun-2022
For further details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane-400604 / or Corporate Office: Plot No.38, Phase-IV, Udoyang Vihar, Gurgaon, Haryana.				
Place: Thane, Date: 13-06-2022		Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd.		

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

E-TENDER NOTICE

Tender Document No.	Bid No. 7200032580
Name of Organization	Municipal Corporation of Greater Mumbai
Subject	E-Tender for Supply of various electrical accessories at Municipal Head Office and Engineering Hub, Worli for two years.
Cost of Tender	Rs. 3,658 /- (Rs. 3,100/- + 18% GST)
Cost of e-Tender (Estimated Cost)	Rs. 27,60,940.00
Bid Security Deposit/ HMD	Rs. 55,300.00
Date of issue and sale of tender	13.06.2022 10:00
Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	20.06.2022 13:00
Submission of Packet A, B & Packet C (Online)	20.06.2022 16:00
Pre-Bid Meeting	Nil
Opening of Packet A	20.06.2022 17:25
Opening of Packet B	20.06.2022 17:30
Opening of Packet C	24.06.2022 13:00
Address for communication	Office of Executive Engineer (HQ) Municipal Head Office, Old Building, Ground Floor, Mahapalika Marg, Mumbai-400 001.
Venue for opening of bid	Online in Executive Engineer (HQ)'s office.

This tender document is not transferable. The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

PRO/532/ADV/2022-23 **Executive Engineer (H.Q.)**

Avoid Self Medication

ADVANCED ENZYME TECHNOLOGIES LIMITED

CIN: L24200MH1989PLC051018
Regd. Office: Sun Magnetics, 'A' Wing, 5th Floor, LIC Service Road, Louiswadi, Thane (W) 400604, Maharashtra, India
Tel. No. +91-22-41703200, Fax No. +91-22-25835159
Website: www.advancedenzymes.com, Email Id: investor.grievances@advancedenzymes.com

NOTICE
Transfer of Equity Shares and Unclaimed Dividend to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("Rules"), the Company is required to transfer the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF").

The details of the concerned shareholders of the Company with their respective Folio No. or DP ID / Client ID who have not encashed their dividend warrants or have not claimed their dividends / shares for seven consecutive years or more effective from dividend for the year 2014-15 and whose share(s) are liable for transfer to IEPF has been uploaded on the Company's website -www.advancedenzymes.com/investors/shareholder-information and the shareholders are requested to verify the details of shares liable to be transferred to IEPF Account. The concerned shareholders are requested to lodge the claim alongwith the requisite documents in relation to the unclaimed dividend/ shares by 07th October 2022 ("Due Date") by making an application to the Company or to the Registrar & Transfer Agents of the Company ("RTA"), failing which the Company, in order to comply with the said Act and Rules, shall initiate the necessary process and transfer the said shares and unclaimed dividend to the IEPF's Account, as per the prescribed timelines, without any further notice to the shareholders. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares thereto transferred to the IEPF.

The shareholders holding shares in physical mode, whose shares are liable to be transferred to the IEPF account may note that the Company would issue a duplicate or new share certificate(s) in lieu of their original share certificate(s) for the said shares to be transferred and upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) registered in their name(s) shall stand cancelled and deemed non-negotiable. Details uploaded on the website of the Company shall inter alia be deemed to be an adequate notice in respect of new/duplicate share certificates by the Company for transfer of such shares to IEPF.

Pursuant to the provisions set out in the Rules, a separate individual letter is being sent by the Company to the concerned shareholders whose shares/unclaimed dividend are liable to be transferred to the IEPF Account under the said Rules for taking appropriate action(s) to claim their unclaimed dividend/shares.

Members are eligible to claim both the unpaid or unclaimed dividend and corresponding shares transferred to the IEPF including all the benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority by submitting an online application in the Form IEPF-5 available on the website at www.iepf.gov.in and sending a duly signed physical copy of the same to the Nodal officer of the company at its registered office along with requisite documents enumerated in the Form IEPF-5 and thereafter the Nodal Officer / Company Secretary of the company shall file online e-verification report with the IEPF authority within the stipulated timeline.

In case of any query or to submit the claim as mentioned above, the concerned shareholder may contact the Registrar & Transfer Agents of the Company i.e. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 Tel.: +91-22-49186270, email: iepf.shares@linkintime.co.in

For Advanced Enzyme Technologies Limited
Sd/-
Sanjay Basantani
Company Secretary & Head - Legal

Place: Thane
Date: 10th June, 2022

Government of India
Ministry of Finance, Department of Financial Services
MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 1
2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005.
RECOVERY PROCEEDINGS NO. 81 OF 2015
Exhibit No.: 145
Next Date: 30.06.2022

CANARA BANK Certificate Holders

Versus

THE OFFICIAL LIQUIDATOR & ORS. (IAEC) Certificate Debtors
NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

To,

1. **THE OFFICIAL LIQUIDATOR**, High Court Bombay, Liquidator of IAEC Ltd. Bank of India Building, 5th Floor, M. G. Road, Fort, Mumbai- 400 023
2. **SHRI M. GANPATRAKAR**, Dhavadas, V.P. Road, Santacruz (East), Bombay- 400055.
3. **SHRI B. K. GANPATRAKAR**, D41, Mysore Colony, Chembur, Bomba- 400 074.
4. **Shri T. S. Champaknath**, Chitra' West Avenue, Santacruz (West), Bombay- 400 054.
5. **Shri V. D. Char**, 46, Mysore Colony, Chembur, Bombay- 400 074.
6. **The Concerned Society / MIDC / Talathi / BMC Authorities.**
WHEREAS the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No. 349 of 2001 to pay the Applicant Bank/ Financial Institution a sum of Rs 9,25,25,179.70 (Rupees Nine Crore Twenty Five Lacs Twenty Five Thousand One Hundred Seventy Nine and Paise Seventy Only) with interest and cost. WHEREAS you have not paid the amount and the undersigned has attached the under mentioned Property and ordered its sale.

You are hereby informed that 30.06.2022 has been fixed for drawing up the proclamation of Sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SPECIFICATION OF PROPERTY

Thane: All that piece of land, alongwith Plant and machinery Plot No. D- 19(B), in the Trans Thane Creek Industrial Area within the village limits of Bonsari Taluk, and Sub-Registrar, Thane, consisting of and measuring 6133 Sq. Mtrs. of thereabouts.

Given under my hand and seal of the Tribunal on this 8th day of June 2022

Sd/-
(Ashu Kumar),
Recovery Officer, DRT-1, Mumbai

BEFORE THE DISTRICT DEPUTY REGISTRAR CO-OPERATIVE SOCIETIES, MUMBAI CITY (1)
6th FLOOR MALHOTRA HOUSE, OPP. G.P.O., MUMBAI 400 001.
FOR DEEMED CONVEYANCE
Application No.: 03/2022

Shivtapi CHS Ltd.,
C.S.No. 1553, H. G. Road,
Gamdevi, Mumbai 400 007. Opponents

Versus

M/s. Goodwill Properties Pvt. Ltd.
Gordhan Building No. 11, 12-14,
Dr. Parekh Street, Prarthana Samaj,
Mumbai 400 004.
Shivtapi "B" CHS. Ltd.,
C.S.No. 1553, H. G. Road,
Gamdevi, Mumbai 400 007.
Vilas Pandharinath Goregaonkar
(Since Deceased through legal heirs),
Smt. Nirmala Vilas Goregaonkar
Shri. Rahul Vilas Goregaonkar
Shri. Nitin Vilas Goregaonkar
Harishchandra Smruti
15-H, Goregaonkar Road
Gamdevi, Mumbai 400 007

All the concerned persons take notice **Shivtapi Co-op Housing Soc. Ltd. C.S. No. 1553, H. G. Road, Gamdevi, Mumbai 400 007** have applied to this office on 24.01.2022 for declaration of deemed conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of said application was kept on dt. 10.02.2022, 08.03.2022, 21.03.2022, 05.04.2022, 25.04.2022, 10.05.2022 & 06.06.2022 and for said hearing opponent 2 was not present. Therefore, on principles of natural justice hearing of above mentioned case is fix on dt. 20.06.2022 at 03.00pm., to hear opponent's parties as a last chance. Failure to remain present by non-applicant will result in ex parte hearing of application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
Place of hand situated at
C.S. Nos. 1553, 1/1652, 1652, 1651 and 1/1554 of Girgaum Division, C.S. No. 1553, H. G. Road, Gamdevi, Mumbai 400 007 admeasuring 3377.30Sq. Meters (out of total area admeasuring **4175.81 Sq. Meters** as per building approval plan) or thereabouts together with the building standing/ constructed requested of conveyance by the Applicant Society

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai (J.D.PATIL)
No. DDR1/MUM/Notice/721/2022 Competent Authority and
Date: 08/06/2022 District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (1)

CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS
E-TENDER NOTICE

Tender Notice No.: PCMM/CLW/ Ddankuni/Procurement/22-23/54
Dated: 09/06/2022. PCMM/CLW/DKAE on behalf of the President of India invites electronic bids from established reliable manufacturer for supply of the followings. The following E-Tender/s is/are for supply of materials for manufacture of Electric Locomotive. The Prospective/ likely suppliers are requested to look up the website www.ireps.gov.in for detailed instructions. These are E-Tenders; only electronic offer bids shall be accepted.

Sl.No.: 1. **Description of Stores:**
Qty: One (01) Tender Cost: [3201]
[3202-3594] Calcium-Silicon (Silicide)
IS:2022/1997 3rd Rev. Re-Affirmed 2009 Specn: IS:2022/00, As per Tender Doc.;
01.07.2022; 0.00 [3211-34222675]. (1) Set of Bus Bar and accessories for WAG-9 Locomotive (Panel Section) to CLW Specn. No. CLW/ES/3/0118/M or Latest; (2) Set of Bus Bar and accessories for WAG-9 Locomotive (Connection Section) to CLW Specn. No. CLW/ES/3/0118/M or Latest; As per Tender Doc.; 09.09.2022; 0.00.
PR4-112 PCMM/CLW/DANKUNI
Like us on: www.facebook.com/clwrailways

PUBLIC NOTICE

This PUBLIC NOTICE is hereby given that Mrs. Shanta Deju Suvarna and Mrs. Rekha Vasanth Pojary are members of Pinnacle Co-Operative Housing Society Ltd., Vasant Oscar, LBS Marg, Mulund (West), Mumbai 400060. (The said Society) and holding Flat No B-405 at 4th floor of Pinnacle Co-Operative Housing Society Ltd., Vasant Oscar, LBS Marg, Mulund (West), Mumbai 400080 (the said flat) in MARCH 2018 the society had transferred their name Original Share Certificate bearing No. 023 (Regn No. 023/B 405) for five shares distinctive nos 111 to 115 (the said share certificate) the said share certificate has been lost and / or mislaid by the said Mrs. Shanta Deju Suvarna and Mrs. Rekha Vasanth Pojary and despite of diligence search the said share certificate is not traceable. The said Mrs. Rekha Vasanth Pojary has also lodged police complaint with Mulund Police station on 08.06.2022 and same has been recorded under lost things register bearing no. 12807-2022. By this public notice it is notified that any person's who is in custody of the original share certificate and/or having any kind of claim/right of whatsoever nature against the said flat is / are required to make the same known in writing along with the supporting documentary evidences/ proof to the undersigned at 2/202, Gopal Bhavan, opp Jain temple, Tembi naka , Thane West within Fourteen (14) days from the date hereof, failing which it will be presumed that no person/s has any claim/right/title against the said flat and Mrs. Shanta Deju Suvarna and Mrs. Rekha Vasanth Pojary shall be free to apply for getting duplicate share certificate and also free to deal, transact, sale dispose the said flat without any further reference to such claims, if any.

Place : Mumbai Archan D. Pawar
Date : 13.06.2022 Advocate

Fullerton India Credit Company Limited
Corporate Office: Supreme Business Park, Floor 6, B Wing, Powai, Mumbai 400 076
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice of 30 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization, due to Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) mentioned herein below. The reserve price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account	Demand Notice Date and Amount	Description of the Immoveable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and time of E-Auction
1) MERCHANT REAL ESTATE PVT LTD. (Rupees One Crore Fifty-Eight Lakh Sixty-Four Thousand and Seventy-Four Rupees Only) (Loan Account No: 17290131059720)	23/02/2022 & Rs. 1,58,64,074/- (Rupees One Crore Fifty-Eight Lakh Sixty-Four Thousand and Seventy-Four Rupees Only) (as on 27.01.2022)	PROPERTY BEARING NO. ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY BEARING PLOT NO 285, ADMEASURING 1873 SQ. FT. CARPET AREA ENTIRE 3RD FLOOR, PLOT 265, BIRYA HOUSE, BAZARGATE, PERIN NARIMAN POINT STREET FORT, MUMBAI - 400001, EAST - JAHANGIR GANDBHAI MODY AND OTHER TRUSTEES AND PARTLY BY THAT OF FARDUNJI BHABHAI BARIA AND OTHERS. WEST- BAZARGATE STREET NOW KNOWN AS PERIN NARIMAN STREET, NORTH - PROPERTY OF BOMANJI HORMUSJI GENERALINA BUT NOW OF BAL ASAMBOD WIFE OF FAKHRUDDIN HAFTHALLIA, SOUTH- BREAD MARKET LANE NOW KNOWN AS MODY STREET CROSS LANE.	RESERVE PRICE: Rs. 4,30,00,000/- (Rupees Four Crore Thirty Lakh Thousand Only). EMD: Rs. 43,00,000/- (Rupees Forty-Three Lakh Only). LAST DATE OF EMD DEPOSIT: 20/07/2022.	Date: 21/07/2022 Time: 11:00 am to 02:00 pm (with unlimited extensions of 5 minute each)
1) AMJEES 2) MEHUL HARSHAD GANDHI 3) DIPTI MEHUL GANDHI 4) YASH MEHUL GANDHI 5) SUDHA HARSHAD GANDHI 6) HARSHAD GANDHI 7) JYANTILAL GANDHI 8) M S DORBY BURGOT (Loan Account No: 172901310312154)	18/10/2021 & Rs. 63,20,273/- (Rupees Sixty-Three Lakh Twenty Thousand and Two Hundred and Seventy-Three Only) (as on 18.10.2021)	PROPERTY BEARING NO. ALL THAT PART AND PARCEL OF PROPERTY CONSISTING OF UNIT BEARING NO. B-129, ADMEASURING 510 SQ. FT. BUILT-UP AREA ON THE 1ST FLOOR IN B WING IN THE COMPLEX KNOWN AS "ANTOP HILL WAREHOUSING COMPLEX", CONSTRUCTED ON THE PIECES AND PARCELS OF LAND BEARING C.T.S.NOS. 147, 148, 150, 151 (PART), 157, 161 (PART), 180, 181 (PART), 182, 184 (PART) AND 193 (PART), SURVEY NO.254, SITUATE AT VIDYALANKAR COLLEGE MARG, NEAR BARKAT ALI DAROGAH, ANTOP HILL, WADALA EAST, MUMBAI-400037.	RESERVE PRICE: Rs. 1,11,50,000/- (Rupees Four Crore Thirty Lakh Thousand Only). EMD: Rs. 11,15,000/- (Rupees Eleven Lakh Fifteen Thousand Only). LAST DATE OF EMD DEPOSIT: 20/07/2022.	Date: 21/07/2022 Time: 11:00 am to 02:00 pm (with unlimited extensions of 5 minute each)
1) KRISHNA MUDRIKA SINGH 2) YASMEEN ASLAM SHEKH (Loan Account No: 172901310419868)	07/06/2021 & Rs. 52,75,321/- (Rupees Fifty-Two Lakh Seventy-Five Thousand Three Hundred Twenty-One Only) (as on 03.05.2021)	PROPERTY BEARING NO. ALL THAT PART AND PARCEL OF IMMOVABLE PROPERTY BEARING FLAT NO.1906, ADMEASURING AREA ABOUT 38.02 SQ. MTRS BUILT UP ON 19TH FLOOR, SUPREME HEIGHTS CO-OP. HOUSING SOCIETY LTD, SITUATED AT 1ST AND 2ND KAMATHIPURA LANE, OFF SHUKLAJI STREET, KAMATHIPURA, BUYYCULLA DIVISION MUMBAI-400008.	RESERVE PRICE: Rs. 96,40,000/- (Rupees Ninety-Six Lakh Forty Thousand Only). EMD: Rs. 9,64,000/- (Rupees Nine Lakh Sixty-Four Thousand Only). LAST DATE OF EMD DEPOSIT: 20/07/2022.	Date: 21/07/2022 Time: 11:00 am to 02:00 pm (with unlimited extensions of 5 minute each)

For detailed terms and conditions of the sale, please contact 1) Mr. Ankit Singh Rathore +919711922779 2) Mr. Mohit Verma +91-9670111001 3) Mr. Ashok Manda +91-9892294841 Or refer to the link provided in Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor's website i.e. www.fullertonindia.com
Date: 13/06/2022
Place: Mumbai

Sd/-, Authorised Officer
Fullerton India Credit Company Limited

HDFC BANK
We understand your world
HDFC Bank Limited
Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.
[Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618]
[Email: shareholder.grievances@hdfcbank.com]
[Website: www.hdfcbank.com.] [Tel: 022 3976 0000]

Notice to the Members of the 28th Annual General Meeting

NOTICE is hereby given that the **28th Annual General Meeting ("AGM")** of HDFC Bank Limited ("the Bank") will be held on **Saturday, July 16, 2022 at 2.30 p.m.** Indian Standard Time (IST) through video-conferencing ("VC") / other audio-visual means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice which will be circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs vide its General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 and 02/2022 dated May 5, 2022 and the Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular dated May 13, 2022, have permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members of the Bank. Accordingly, in compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Integrated Annual Report for the financial year 2021-22 will be sent only by e-mail to those members whose e-mail addresses have been made available to the Bank, its Registrar & Transfer Agent ("RTA") or Depository Participant ("DP"). Members may note that the Notice of the AGM and Integrated Annual Report for the financial year 2021-22 will also be made available on the Bank's website at the link - <https://www.hdfcbank.com/personal/about-us/investor-relations/annual-reports>, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the service provider engaged by the Bank viz. National Securities Depository Limited ("NSDL") at <https://www.evoting.nsdl.com>. Members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Bank will be providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Bank is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting will be provided in the Notice of the AGM.

Manner of registering / updating email addresses, mobile number and change of address along with manner of registering mandate of bank accounts:

Physical Holding	You are requested to send a request to the RTA of the Bank viz. Datamatics Business Solutions Limited at hdinvestors@datamaticsbpm.com providing name of shareholder, folio number, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of Permanent Account Number (PAN) for registering email address or visit https://hbemailregistration.datamaticsbpm.com/ for updating email address and mobile number online.
Demat Holding	You are requested to contact your DP and register your email address and bank account details (including 9 digit MICR no., 11 digit IFSC code no. and core banking account no.) in your demat account, as per the process advised by your DP. Once the new details are updated, please share the copy of client master list with the RTA for credit of dividend directly into the said bank account.

Members, who are holding shares in physical form or who have not registered their email addresses are requested to refer the Notice of the AGM for the process to be followed for casting their vote through e-voting / remote e-voting.

Members may contact the RTA for any assistance related to the aforesaid matters at Datamatics Business Solutions Limited, Unit: HDFC Bank Ltd, Plot No. B5, Part B, Cross Lane, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai - 400 093; Tel No: 022-66712213-14; E-mail: hdinvestors@datamaticsbpm.com.

For HDFC Bank Limited
Sd/-
Santosh Haldankar
Senior Vice President - Legal & Company Secretary

Mumbai, June 13, 2022

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील, म्हणजेच (१) श्रीम. हवाना फरझान ऐबारा आणि (२) श्री. फरझान जहांगीर ऐबारा हे कोणत्याही प्रकारे आणि सर्व दावे, भार, वाद, जमी, बोजा आणि शंकापासून मुक्त आणि स्पष्ट असलेले लोकमान्य ठिकठक रोड, डायमंड सिनेमाचे मागे, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ००९ येथे आणि नोंदणी उपजिल्हा आणि जिल्हा मुंबई उपनगरच्या हद्दीमध्ये, बृहन्मुंबई मधील गाव आणि तालुका बोरिवली येथे स्थित, असलेले आणि वसलेले शहर नियोजन योजना क्र. १ च्या सी.टी.एस. क्र. ५९६ बी, टिका क्र. ५२, प्लॉट क्र. ३ धारकच्या प्लॉट क्र. ६१ वर बांधकामांमि बोरिवली डायमंड को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीच्या ए विंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर निवासी फ्लॅट क्र. २०२, मोजमापित ६२८ चौ.फू. चर्टई क्षेत्र मधील श्री. राजेंद्र मनूभाई पंडेया यांचे सर्व मालकी हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध; त्यासह बोरिवली डायमंड को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड [एम.सी.एस. अ‍ॅक्ट, १९६० अन्वये नोंदणीकृत आणि धारक नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/५२०० सन १९९७]; अशा ज्ञात सोसायटीद्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. २२, दिनांकित एप्रिल, २०१६ मध्ये समाविष्टित विभिन्न क्र. २६ ते ३० (दोन्ही समाविष्टित) आणि २२१ ते २२५ (दोन्ही समाविष्टित) धारक १० (दहा) पूर्ण भरणा झालेल्या शेअर्समधील हक्क, त्यासह सदर इमारतीच्या पार्किंग क्षेत्रामध्ये स्थित १ (एक) स्टॅक कार पार्किंग स्लॉट क्र. ३२ च्या संदर्भात सदर सोसायटीद्वारे वाटप केलेल्या पार्किंग हक्क संपादित करण्यास इच्छुक आहे. सर्व व्यक्तीस उपरोक्त परिसराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे कोणत्याही मार्गे कोणताही दावा, हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यासह खालील नमूद पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकाराकडे ह्या सूचनेच्या प्रसिद्धीच्या १४ दिवसांच्या आत याद्वारे कळविणे आवश्यक आहे, कसू झाल्यास अशा दावा सोडून दिला आणि/किंवा त्यागित केला असा गृहित धरला जाईल आणि आमचे अशील त्यासंबंधी खरेखुरे खेरीददार म्हणून सदर व्यवहार पूर्ण करण्यास मोकळा असेल. दिनांक: १३ जून, २०२२ ठिकाण: मुंबई

डब्ल्यूसीलेगल एलएलपी अधिवक्ता, उच्च न्यायालय २०५ए, २ रा मजला, विकास बिल्डिंग, ११, एन.जी.एन. वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ ई-मेल: contact@w3legal.in

जाहीर सूचना

जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. समिर किर्तीकुमार हेमानी आणि सौ. प्रमिलाबेन किर्तीकुमार हेमानी हे आमच्या अशिलासोबत याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये अधिक ताशीलवारपणे वर्णन केलेली जाण (यापश्चात “मालमत्ता” असे उल्लेखित) विक्री करण्याकरिता बोलीण करीत आहेत. सदर मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या विरुद्ध किंवा संदर्भात विक्री, अदलाबदल, धारणाधिकार, प्रभार, गहाणवट (न्याय्य किंवा अन्यथा), भेट, न्यास, मृत्युपत्र, वारसा, ताबा, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, नियुक्ती, भाडेकरू, परवाना, भाडेकरू करार, प्रभार, धारणाधिकार, बहिवाद, वाटणी, कर्ज, बहिवाटीचा किंवा पूर्वे खरेदीचा अधिकार किंवा कोणत्याही करारपत्र किंवा कराराअंतर्गत किंवा इतर अवलंबित्वाअंतर्गत किंवा कोणत्याही प्रलंबित कायदेशीर कारवाईअंतर्गत, कायद्याच्या कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लवादद्वारे पारित मनाई आदेश, जली, हुकूम, आदेश किंवा निकाल या मार्गे किंवा अन्य काशाही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक, हिस्सा, दावा किंवा हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींनी सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत त्याबाबत निम्नस्वाक्षरीकार यांना खाली उल्लेखिलेल्या पत्त्यावर त्याच्या कागदपट्टी पुराव्यांसह लेखी सूचित करावे, असे न केल्यास अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे जर असल्यास, सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडून दिले आणि/किंवा गुंडाळून ठेवले असे समजण्यात येईल आणि कोणत्याही पद्धतीने बंधनकारक नसतील.

वर उल्लेखिल्यानुसार अनुसूची (मालमतेचे वर्णन)

मुंबईच्या नॉंदरीकरण जिल्हा आणि उपजिल्हामधील ३१, अल्तामाऊंट रोड, लाडवेय, मुंबई - ४०००२६ येथे स्थित असलेल्या आणि वसलेल्या मालबार आणि कंबाला हिल डिजिटलनवा फेडस्ट्रल सहई क्र. ६३३ धारण केलेल्या जमिनीवर बांधलेल्या इंद्रसन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. मधील इमारत पुष्पक अपार्टमेंटमधील सदनिका क्र. ७-२ (मोजमाप अदमासे १,१६६ चौरस फूट कापेट क्षेत्रफळ आणि १,४०० चौरस फूट बिटअप क्षेत्रफळ समतुल्य १३०.११ चौरस मीटर्स) व त्यासह १ (एक) तळघर/गेरिज कार पार्किंग जाणा क्र. ७-२ व त्यासह इंद्रसन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे पारित दिनांक ३० जून, १९७६ रोजीच्या प्रमाणपत्र क्र. ५२ अन्वये ५ (पाच) भाग क्र. २६ ते १०० (दोन्ही समाविष्ट).

दिनांक: १३ जून, २०२२

व्हेरिटास लेगल करिडा अँडव्हेकेट्स आणि सॉलिसिटर्स सही/- विनीत नालावल्ला, भागिदार objections@veritaslegal.in फोर्ब्स इमारत, १ला मजला, चरणजिज राय मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.



PUBLIC NOTICE

This PUBLIC NOTICE is hereby given that Mrs. Shanta Deju Suvarna and Mrs. Rekha Vasanth Pojary are members of Pinnade Co-Operative Housing Society Ltd, Vasant Oscar, LBS Marg, Mulund (West), Mumbai 400080 (The said Society) and holding Flat No B-405 at 4th floor of Pinnade Co-Operative Housing Society Ltd, Vasant Oscar, LBS Marg, Mulund (West), Mumbai 400080 (the said flat) in MARCH 2018 the society had transferred their name Original Share Certificate bearing No. 023 (Regn No. 023/8 405) for five shares distinctive nos 111 to 115/ the said share certificate)the said share certificate has been lost and / or misplaced by the said Mrs. Shanta Deju Suvarna and Mrs. Rekha Vasanth Pojary and despite of diligence search the said share certificate is not traceable. Mrs. Rekha Vasanth Pojary has also lodged police complaint with Mulund Police station on 08.06.2022 and same has been recorded under lost things register bearing no 12807-2022. By this public notice it is notified that any person/s who is in custody of the original share certificate and/or having any kind of claim/ right of whatsoever nature against the said flat is / are required to make the same known in writing along with the supporting documentary evidences/ proof to the undersigned at 2/202 . Gopal Bhavan, opp jain temple. Tembhi naka . Thane West within Fourteen (14) days from the date hereof, failing which it will be presumed that no person/s has any claim/right/ title against the said flat and Mrs.Shanta Deju Suvarna and Mrs. Rekha Vasanth Pojary shall be free to apply for getting duplicate share certificate and also free to deal, transact, sale dispose the said flat without any further reference to such claims, if any.

Sd/- Place : Mumbai Archana D. Pawar Date : 13.06.2022 Advocate

अॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज लिमिटेड
सौ आर्यापनः प्लन २४२००एमएलएच १९२एपीएलसी ०५०१९८
मॉद. कार्यालय: सन मीटिंग, 'ए' विंग, ५ वा मजला, एलआयसी सहीस रोड, लुईसबाडी, ठाणे (५.)-४०००६४, महाराष्ट्र, भारत
दू.क्र.: +९१-२२-४१७०३२००, फॅक्स क्र.: +९१-२२-२८८३५१५९
वेबसाइट: www.advancedenzymes.com
इमेल आयडी: investor.grievances@advancedenzymes.com

सूचना

समभाग आणि दावा न केलेल्या लाभार्थाचे इन्व्हेस्टर एन्ज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटमध्ये हस्तांतरण

वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एन्ज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड एगिड), २०१६ ("रूल्स") सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १२४(६) च्या तरतुदीनुसार कंपनीच्या भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, सलग सात किंवा जास्त वर्षे त्यांच्या संबंधातील लाभार्थ प्रदान केला नाही किंवा त्यावर दावा केला नाही ते शेअर्स कंपनीने इन्व्हेस्टर एन्ज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी ("आयईपीएफ") च्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

वर्ष २०१४-१५, साठीच्या लाभार्थापासून सलग सात किंवा जास्त वर्षे त्यांचे लाभार्थ वॉरंटस रोकड केले नाहीत किंवा त्यांच्या लाभार्थ/शेअर्स वर दावा केलेला नाही आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले आहेत त्यांच्या संबंधित फोलीओ क्र. किंवा डीपी आयडी/क्लायंट आयडीसह कंपनीच्या संबंधित भागधारकांचे तपशील कंपनीची वेबसाइट - www.advancedenzymes.com/investors/shareholder-information वर अपलोड केले आहेत आणि भागधारकांनी कृपया आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या शेअर्सचे तपशील पडताळून पाह्यावेत. संबंधित भागधारकांनी कृपया कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट्स ("आर्टीए") कडे एक अर्ज ककन ०७ ऑनरिबर, २०२२ ("नियम तारीख") पूर्णत दावा न केलेल्या लाभार्थ/शेअर्सच्या संबंधात आवश्यक दस्तावेजांसहहीत दावा नोंदवा. कसू केल्यास, सदर अधिनियम आणि रूल्सचे पालन करणाऱ्या पद्धीने कंपनी भागधारकांना पुढे कोणतीही सूचना न देता विलिप्त वेळापत्रकाप्रमाणे, आयईपीएफ अकाऊंटमध्ये सदर शेअर्स आणि दावा न केलेले लाभार्थ हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून हस्तांतरण करेल. कृपया ध्यानात ठेवावे की, आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या दावा न केलेल्या लाभार्थ आणि त्या संदर्भातील शेअर्स यांच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा असाणार नाही.

जे भागधारक प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करतात व ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले आहेत त्यांनी ध्यानात ठेवावे की, हस्तांतरित व्हावयाच्या सदर शेअर्ससाठी त्यांच्या मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात कंपनी नकळ किंवा नवी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि अशी नकळ शेअर प्रमाणपत्रे जारी केल्यावर, त्यांच्या नावात नोंदणी असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द ठरतील आणि अपरक्राम्य असल्याचे समजले जाईल. इतर गौरीसह कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे आयईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी कंपनीकडून नवी/नकळ शेअर प्रमाणपत्रे जारी करण्यासंबंधातील पयमि सूचना असल्याचे गृहीत धरले जाईल.

रूल्समध्ये मांडलेल्या तरतुदीनुसार, त्यांच्या दावा न केलेल्या लाभार्थ/शेअर्सवर दावा करणाऱ्यासाठी सुयोग्य कृती करण्यासाठी सदर रूस अंतर्गत आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स/दावा न केलेले लाभार्थ पात्र ठरले त्या संबंधित भागधारकांना कंपनीकडून नवी/नकळ शेअर प्रमाणपत्रे येत आहेत.

www.iepf.gov.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये एक ऑनलाईन अर्ज सादर करून आणि त्याची रितसर स्वाक्षरी केलेली एक प्रत्यक्ष प्रत कंपनीच्या नोडल ऑफिसरला नोंदणीकृत कार्यालयात फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये सांगितलेल्या आवश्यक दस्तावेजां सादर करून, ज्यांमदर कंपनीचे नोडल ऑफिसर/कंपनी सेक्रेटरी निर्धारित मुदतीत आयईपीएफ ऑथॉरिटीकडून ऑनलाईन ई-पडनाळणी अहवाल दाखल केला अशा रीतीने समावर आयईपीएफ ऑथॉरिटीकडून अशा शेअर्सवर जर कोणतेही लाभ अपाजित झाले असतील त्या समावेसह आयईपीएफकडे हस्तांतरित झालेले प्रदान न केलेले किंवा दावा न केलेले लाभार्थ आणि त्यांच्याशी संलग्न शेअर्स असे दोन्ही पत्र मागण्यास पात्र आहेत.

कोणतीही चौकशी असल्यास किंवा वरीलप्रमाणे दावा सादर करण्याकरिता संबंधित भागधारक कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट्स म्हणजेच, लिंक इन्टाईम इंडिया प्रा.लि., सी-२०९, २४४ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई-४०० ०८३. दू.: +९१-२२-२९१८८२००, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in येथे संपर्क साधू शकतात.

अॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी

सही/-

कंपनी सेक्रेटरी आणि हेड-लिंगल

ठिकाण: ठाणे

दिनांक: १० जून, २०२२

Fullerton India

Rishita Samman Ka

Fullerton India Credit Company Limited

काॅर्पोरेट कार्यालय : सुप्रिम बिल्डिंग्स पार्क, मजला ६, बी विंग, पवई, मुंबई ४०० ०७६.

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटीझेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सियल अँडसेंटर अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अ‍ॅक्ट, 2002 सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 (6) आणि 9 (1) च्या पंक्तुकावये स्थावर मतेच्या विक्रीसाठी 30 दिवसीय ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकांडे गहाण /प्रभात आहेत, ज्यांचा कच्चा हा फुल्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड/तारण धनकाे च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून फुल्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकांना थकीत वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च आणि वरील नमूद धक्काबकीच्या वसुलीसाठी खालील नमूद तारीख आणि वेळाने “जे आहे जेथे आहे” “जे आहे जसे आहे” आणि “जे काही आहे तेथे आहे” तत्वाचे विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (३३अर) आणि इतर जमा कऱ्याची अंतिम तारीख सुट्टा खाली नमूद केलेली आहे.

कर्जदार /हमीदारांचे नाव / कर्ज खाते क्रमांक

मागील सूचना तारीख आणि रक्कम

गहाण स्थावर मिळकतीच्या तपशील

राखीव किंमत, इअर आणि इअर सादरीकरणाची अंतिम तारीख

ई-लिलावाची तारीख आणि वेळ

१) मचॅट रिअल इस्टेट प्रा. लि.

23/02/2022 आणि रु. 1,58,64,074/-

मिळकत धारक क्र.: 265, मोजमापित 1873 चौ.फू. चर्टई क्षेत्र, संपूर्ण ३ रा मजला, प्लॉट 265, विरया हाऊस, बाजारगेट, पेरिन नरियम पॉईंट स्ट्रीट फोर्ट, मुंबई 400001 चे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्व: जहांगिर गांधीभाई मोदी आणि इतर ट्रस्टी आणि फर्दनुजी भाभाजी वारिआ आणि इतरचे सर्व अंतरा.; पश्चिम: बाजारगेटा स्ट्रीट अता पेरिन नरियम स्ट्रीट नाचे जात, उत्तर: बोमरजी होरमुसजी नेनेरालना यांची मिळकत एण अता फकरुद्दीन हनुपुरलिया यांची पत्नी बाळ अरमाम्बू यांची, दक्षिण: ब्रेड मार्केट लेन अता मोदी स्ट्रीट क्रॉस लेन नाचे जात

राखीव किंमत : रु. 4,30,00,000/- (रुपये चार कोटी तीस लाख मात्र)

इअर : रु. 43,00,000/- (रुपये त्रेचाळीस लाख मात्र)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

२) अफजल आमहेद विर्वां

१) अफजल आमहेद विर्वां

२) अफजल आमहेद विर्वां

४) सोफिया अफजल विर्वां

(कर्ज खाते क्र.: 172901310597720)

२3/02/2022 आणि रु. 1,58,64,074/-

(रुपये एक कोटी अठ्ठाव्यास लाख चौसष्ट हजार चौथ्याहत्तर भाग)

(27.01.2022 रोजीस)

राखीव किंमत : रु. 4,30,00,000/- (रुपये चार कोटी तीस लाख मात्र)

इअर : रु. 43,00,000/- (रुपये त्रेचाळीस लाख मात्र)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

१) आर्यापजी

18/10/2021 आणि रु. 63,20,273/-

मिळकत धारक क्र.: विद्यालंकार कॉलेज मार्ग, बरकत अली रॉय जवळ, अ‍ॅन्टोप हिल, वडाळा पूर्व, मुंबई 400037 येथे स्थित जमीन धारक सी टी एस क्र. 147, 148, 150, 151, 182, 184(भाग) आणि 193(भाग), सहई क्र. 254 चे सर्व ते भाग आणि विभागार बांधलेले अ‍ॅन्टोप हिल वे अहाऊसिंग कॉम्प्लेक्स नाचे जात कॉम्प्लेक्समध्ये बी विंग मध्ये १५ वा मजल्यावर युनित धारक क्र. बी-129, मोजमापित 510 चौ.फू. बिल्कट अप क्षेत्रच्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

राखीव किंमत : रु. 1,11,50,000/- (रुपये एक कोटी अकरा लाख पन्नास हजार मात्र)

इअर : रु. 11,15,000/- (रुपये तेरा लाख पंधरा हजार सातशे मात्र)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

२) मेहुल हर्द गांधी

२) मेहुल हर्द गांधी

४) बरा मेहुल गांधी

५) सुधा हर्द गांधी

६) हर्द जयंतिलाल गांधी

७) मे. डोबी गुर्गोट

(कर्ज खाते क्र.: 172901310312154)

18/10/2021 आणि रु. 63,20,273/-

(रुपये त्रेषर लाख वंस हजार दोनशे व्याहत्तर भाग)

(18.10.2021 रोजीस)

राखीव किंमत : रु. 1,11,50,000/- (रुपये एक कोटी अकरा लाख पन्नास हजार मात्र)

इअर : रु. 11,15,000/- (रुपये तेरा लाख पंधरा हजार सातशे मात्र)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

१) श्री सिद्धिविनायक कंटराई

०7/01/2022 आणि रु. 71,24,744/-

मिळकत धारक क्र.: लोअर पोरल, दिघे नगर, फिटवाला रोड, लोअर पोरल-पूर्व, मुंबई 400013 येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सहई क्र. 854 आणि 855 वर बांधलेले मध्ये रॉयल पॅलेस नाचे जात इमारतीमध्ये तळमजल्यावर शाप क्र. 01, मोजमापित 210 चौ.फू. चे सर्व ते भाग आणि विभाग. जमीनीच्या सीमा: उत्तर: फिटवाला क्रॉस रोड, दक्षिण: फिटवाला रोड, पूर्व: सी.एस. क्र. ८५८, लोअर पोरल विभाग

राखीव किंमत : रु. 1,37,27,000/- (रुपये एक कोटी सदतीस लाख सत्तावीस हजार मात्र)

इअर : रु. 13,72,700/- (रुपये तेरा लाख बाहत्तर हजार सातशे मात्र)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

२) कल्याणी ए. जगतावकर

२) कल्याणी ए. जगतावकर

३) अविनाश प्रभाकर जगतावकर

(कर्ज खाते क्र.: 172901510506849)

०7/01/2022 आणि रु. 71,24,744/-

(रुपये एकहत्तर लाख चौवीस हजार सातशे चव्वेचाळीस भाग)

(०7.01.2022 रोजीस)

राखीव किंमत : रु. 1,37,27,000/- (रुपये एक कोटी सदतीस लाख सत्तावीस हजार मात्र)

इअर : रु. 13,72,700/- (रुपये तेरा लाख बाहत्तर हजार सातशे मात्र)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

१) कृष्णा मुद्रिका सिंह

०7/06/2021 आणि रु. ५२,७५,३२१/-

मिळकत धारक क्र.: 1 आणि 2 रा कामाटिपुरा लेन, शुक्लाजी स्ट्रीट लगन, कामाटिपुरा, भायखळा विभाग, मुंबई 400008 येथे स्थित 19 वा मजला, सुप्रिम हाईट्स को ऑप हाऊसिंग सोसायटी लि. वर स्थावर मिळकत धारक फ्लॅट क्र. 1906, मोजमापित क्षेत्र मोजमापित 38.02 चौ.मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग.

राखीव किंमत : रु. 96,40,000/- (रुपये शहाजव लाख चाळीस हजार मात्र)

इअर : रु. 9,64,000/- (रुपये नऊ लाख चौसष्ट हजार भाग)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

२) यासमीन अस्लम शेख

२) यासमीन अस्लम शेख

(कर्ज खाते क्र.: 172901310419868)

०7/06/2021 आणि रु. ५२,७५,३२१/-

(रुपये बावन्न लाख पंचहत्तर हजार तीस भाग)

(03.05.2021 रोजीस)

राखीव किंमत : रु. 96,40,000/- (रुपये शहाजव लाख चाळीस हजार मात्र)

इअर : रु. 9,64,000/- (रुपये नऊ लाख चौसष्ट हजार भाग)

इअर जमा करण्याची अंतीम तारीख : 20/07/2022

दिनांक : 21/07/2022 वेळ : स. 11:00 ते दु. 02:00 (प्रत्येकी 5 मिनिटांचे अमर्यादित विस्तारसह)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया 1) श्री. अंकित सिंग राठौड +91१71922779, 2) श्री. मोहित वेमा: +91-9670111001, 3) श्री. अशोक मांडा +91 9892294841 वर संपर्क साधावा किंवा फुल्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड/तारण धनकाच्या वेबसाईट म्हणजेच www.fullertonindia.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

दिनांक : 13.06.2022

ठिकाण : मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी, फुल्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड

NOTICE CUM ADDENDA



Sl. No. (a)	Clause of SID (Chapter and Section) (b)	Particulars (c)	Existing Provision in SID (d)	Proposed Provision in SID (e)	Changes made (f)
				c) At all points of time the Mutual Fund scheme shall comply with the provisions at points (a) and (b) above. In case of any passive breach of the requirement at paragraph (a) above, the respective scheme shall have 7 trading days to rebalance the portfolio. During the rebalancing period, no additional call options can be written in the said scheme. d) In case a Mutual Fund scheme needs to sell securities on which a call option is written under a covered call strategy, it must ensure compliance with paragraphs (a) and (b) above while selling the securities. e) In no case, a scheme shall write a call option without holding the underlying equity shares. A call option can be written only on shares which are not hedged using other derivative contracts. f) The premium received shall be within the requirements prescribed in terms of SEBI circular dated August 18, 2010 i.e. the total gross exposure related to option premium paid and received must not exceed 20% of the net assets of the scheme. g) The exposure on account of the call option written under the covered call strategy shall not be considered as exposure in terms of paragraph 3 of SEBI Circular no. Cii/IMD/DF/11/2010, dated August 18, 2010. h) The call option written shall be marked to market daily and the respective gains or losses factored into the daily NAV of the respective schemes until the position is closed or expired. The Securities and Exchange Board of India vide its email dated August 24, 2020 has noted the above changes.	
8.	SECTION IV – INTRODUCTION A – Risk factors	Risks of Writing of Call Option Under a Covered Call Strategy	Nil	1) Writing call options are highly specialized activities and entail higher than ordinary investment risks. In such investment strategy, the profits from call option writing is capped at the option premium, however the downside depends upon the increase in value of the underlying equity shares. This downside risk is reduced only to the extent of premium received by writing covered call options. 2) The Scheme may write covered call option only in case it has adequate number of underlying equity shares as per regulatory requirement. This would lead to setting aside a portion of investment in underlying equity shares. If covered call options are sold to the maximum extent allowed by regulatory authority, the scheme may not be able to sell the underlying equity shares immediately if the view changes to sell and exit the stock. The covered call options need to be unwound before the stock positions can be liquidated. This may lead to a loss of opportunity or can cause exit issues if the strike price at which the call option contracts have been written become illiquid. Hence, the scheme may not be able to sell the underlying equity shares, which can lead to temporary illiquidity of the underlying equity shares and result in loss of opportunity.	New provision added as explained in column e.

Sl. No. (a)	Clause of SID (Chapter and Section) (b)	Particulars (c)	Existing Provision in SID (d)	Proposed Provision in SID (e)	Changes made (f)
				3) The writing of covered call option would lead to loss of opportunity due to appreciation in value of the underlying equity shares. Hence, when the appreciation in equity share price is more than the option premium received the scheme would be at a loss 4) The total gross exposure related to option premium paid and received must not exceed the regulatory limits of the net assets of the scheme. This may restrict the ability of Scheme to buy any options. 5) Increased volatility in the market may result in higher premium and marked to market losses in NAV for all the existing short option position even at the same price of underlying stock	

Further Investors take a note that appropriate changes shall be carried out to the SID, Key Information Memorandum of the Scheme to reflect the above propose changes. All the other provisions of the SID, KIM of the Scheme, except as specifically modified herein above remain unchanged.

Further, SEBI vide its email dated June 02, 2022 has taken note of the change in fundamental attribute of the Scheme.

As the above proposal would constitute a change in Fundamental Attributes of the Scheme, in accordance with Regulation 18(15A) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, the existing unitholders under the Scheme are hereby given an option to exit, i.e. either redeem their investments or switch their investments to any other scheme of the Fund, within the 30 days exit period starting from Thursday, June 16, 2022 till Friday, July 15, 2022 (both days inclusive) and upto 3.00 pm on Friday, July 15, 2022 at applicable NAV, without payment of any exit load, by filling up the requisite transaction slip and submitting the same at any of our designated Official Points of Acceptance (list available on www.dspim.com) and other modes as given in the offer document. If you have no objection to the proposed change, no action needs to be taken and it would be deemed that you have consented to the above change. The offer to exit from the Scheme is optional, at the discretion of the Unit Holder, and not compulsory. The Scheme will adopt the proposed change with effect from Monday, July 18, 2022.

Thus, all the applications for redemptions/switch-outs received under the Scheme shall be processed at applicable NAV of the day of receipt of such redemption / switch request, without payment of any exit load, provided the same is received during the exit period of 30 days mentioned above.

Unitholders who have pledged their units will need to procure a release of pledge prior to submitting their redemption request. In case a lien is marked on units held by a unit holder or units have been frozen/locked pursuant to an order of a governmental authority or a court, redemption/switch-out can be executed only after the lien/order is vacated/revoked within the period specified above.

Unitholders should ensure that their change in address or pay-out bank details are updated in records of DSP Mutual Fund as required by them, prior to exercising the exit option for redemption of units.

The redemption proceeds shall be dispatched within 10 business days of receipt of valid redemption request to those unitholders who choose to exercise the exit option.

TAX IMPLICATIONS

Redemption / switch-out of units from the Scheme, during the exit period, may entail capital gain/loss in the hands of the unitholder. Similarly, in case of NRI investors, TDS shall be deducted in accordance with the applicable Tax laws, upon exercise of exit option and the same would be required to be borne by such investor only.